

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज
करण्यास मुदतवाढ देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: शेतत-२०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५

१६ वा मजला, नविन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: २१ एप्रिल, २०१६

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: शेतत-२०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५, दिनांक १७ फेब्रुवारी, २०१६.
- २) शासन निर्णय क्रमांक: शेतत-२०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१६.
- ३) संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन यांचे पत्र क्रमांक मृदसं/मृद-४ / शेततळे / ८४८/२०१६ दिनांक १३/४/२०१६
- ४) जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे पत्र क्रमांक - जिअकृअ/मात्याशे/मुदतवाढ/२६१९/२०१६, दिनांक ११.४.२०१६

प्रस्तावना -

१. राज्यात “ मागेल त्याला शेततळे ” योजनेची अनुदान पध्दतीने अंमलबजावणी करण्यास संदर्भ क्रमांक १ व २ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर दिनांक १७/२/२०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २.२ मध्ये नमूद केल्यानुसार योजनेचे अर्ज <https://aaplesarkar.maharashtra.gov.in> या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
२. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीच्या वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांनी वेबसाईटवरून अर्ज प्राप्त करून घेणे, अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्रे प्राप्त करून घेणे व पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक प्रमाणपत्रासह स्कॅन करून अर्ज अपलोड करण्याची अंतिम मुदत ४५ दिवसांची होती. तथापि, मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अद्याप बरेच शेतक-यांचे अर्ज ऑनलाईन करणे बाकी आहे.
३. मागेल त्याला शेततळे योजनेत दिनांक २९/२/२०१६ पासून अर्ज Upload करण्यात येत आहेत. योजनेची मुदत ४५ दिवसांची म्हणजेच दिनांक १३/४/२०१६ पर्यंत होती. मागेल त्याला शेततळे या योजनेची आज दिनांक १३-४-२०१६ ची स्थिती पाहता आज एकूण ९६,४७३ लाभार्थ्यांनी आवश्यक प्रमाणपत्रासह अर्ज Upload केले आहेत. म्हणजेच देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा दुप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि विभागवार प्राप्त अर्जांची स्थिती पाहिली असता अमरावती व नागपूर विभाग वगळता नासिक, पुणे व औरंगाबाद विभागात देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा ३ ते ४ पट अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु सर्व विभागातील काही जिल्ह्यात दिलेल्या लक्षांका पेक्षा कमी

अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर योजनेस राज्यात मिळत असलेला प्रतिसाद विचारात घेता मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत सर्व जिल्ह्यात सध्या असलेली ४५ दिवसांची मुदत आहे. सदर मुदत वाढवून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय-

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत दिनांक २९/२/२०१६ पासून अर्ज Upload करण्यात येत आहेत. अर्ज Upload करण्याची मुदत ४५ दिवसांची म्हणजेच दिनांक १३/४/२०१६ पर्यंत होती. सदर मुदत या शासन निर्णयान्वये एक महिना वाढवून दिनांक १३ मे, २०१६ पर्यंत करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४२२११३०५४७०१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रमोद शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा.मंत्री (रोहयो), यांचे खाजगी सचिव,
४. सर्व मा.मंत्री, / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा.समिती प्रमुख, महाराष्ट्र विधानमंडळ रोहयो समिती, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६. मुख्य सचिव यांचे सहसचिव,
७. सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालयीन विभाग
८. सर्व विभागीय आयुक्त,
९. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे,
१०. संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे

११. सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे
१२. मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे
१३. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.
१४. सर्व जिल्हाधिकारी,
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
१६. सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
१७. सर्व अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, /सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे, (स्थानिक स्तर)
१८. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई, /महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई (प्रसिध्दीकरीता),
१९. सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
२०. सर्व उपायुक्त (विकास)
२१. महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
२२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर,
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
२४. सर्व उपसचिव/सर्व अवर सचिव व सर्व कार्यासन अधिकारी, रोहयो व सर्व मंत्रालयीन विभाग,
२४. निवडनस्ती रोहयो-५